

EW/Sec/2021/150

August 12, 2021

BSE Limited
P J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Scrip Code:- 532922

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.

Symbol:- EDELWEISS

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Disclosure under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclose please find the Notices issued by the Company in respect of the 26th Annual General Meeting to be held on Friday September 3, 2021, Book Closure and Dividend published today, viz. August 12, 2021, in the following newspapers:

Sr. No.	Name of Newspaper
1.	Financial Express (English)
2.	Nav Shakti (Marathi)

The aforesaid newspaper clippings are also available on website of the Company, www.edelweissfin.com

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Edelweiss Financial Services Limited

Tarun Khurana Company Secretary

Encl.: as above

Name of the Corporate Debtor

FINANCIAL EXPRESS

(CIN: L74899DL1992PLC051462; Tel: 0120-4290654; Email: info@cslfinance.in; Web: www.cslfinance.in) EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021 **Particulars** Audited Un audited Un-audited Audited 1476.17 6185.96 1560.17 otal income from operations 924.67 Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/ or 933.31 3,936.01 Extraordinary items 933.31 3,936.01 Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 700.67 702.23 2,752.79 878.16 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 2,761.00 700.67 886.37 702.23 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 616.92 616.92 616.92 616.92 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year

Notes: the above Financial Results is available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the company's website at www.csffinance.in.

Rohit Gupta

"IMPORTANT"

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Whilst care is taken prior to

CIN: L74899DL1994PLC063387 Registered Office: 912, Hemkunt Chambers, 89, Nehru Place, New Delhi - 110019 E-mail ID: info@mcilindia.net; Website: www.mcil.net, Tel: +91-11-41808125 NFORMATION REGARDING 27TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND NOTICE OF BOOK CLOSURE The 27th Annual General Meeting ("AGM") of the members of Metal Coatings (India) Limited ("the Company") will be held hrough Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Thursday, the 16th September, 2021 at 12:3t o.m., Indian Standard Time in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules mad

hereunder, read with Circular No.14/2020 dated 08th April, 2020, Circular No.17/2020 dated 13th April, 2020, Circular No 20/2020 dated 05th May, 2020 and Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued b the Ministry of Corporate Affairs, and Securities and Exchange Board of India, (hereinafter collectively referred to as "Releva Circulars"), to transact the business set out in the Notice of AGM. n compliance with the relevant circulars, the electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the ïnancial year 2020-21, will be sent only by electronic mode to all the members of the Company whose email address an registered with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company

website at www.mcil.net, Stock Exchange's website at www.bseindia.com and on the website of Company's Registrars and Transfer Agents, Link Intime India Private Limited ("LIIPL") at https://instavote.linkintime.co.in Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses, are requested to update their email addresses by writing to the Company at cs@mcilindia.net along with the copy of the signed request letter mentionir nis/ her folio number along-with self attested copy of the PAN card and any one document i.e. Driving License, Election Identity Card. Passport or AADHAAR Card. Members holding shares in dematerialised mode, who have not registered

updated their email addresses, are requested to register/ update their email addresses with the Depository Participants wit whom they maintain their demat accounts Members can cast their vote(s) on the business as set out in the notice of the AGM through electronic means ("e-Voting" The Company has engaged LIIPL to provide to the members, the facility of remote e-Voting and the facility of joining attending AGM through VC/OAVM and e-Voting at the AGM. The process and manner of remote e-Voting, joining/ attending the AGM through VC/OAVM and e-Voting at AGM, for members holding shares in demat form or physical form and foi nembers who have not registered their email address, has been provided in the Notice of AGM. The members attendin the AGM through VC/OAVM, who have not cast their vote through remote e-Voting, shall be allowed to vote through

NOTICE OF BOOK CLOSURE Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed fror Friday, 10th September, 2021 to Thursday, 16th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. For Metal Coatings (India) Limited

Place: New Delhi Dated: 11th August, 2021

Ayati Gupta Company Secretary & Compliance Officer

(Rs. In Lakhs)

0.09

RUDRABHISHEK ENTERPRISES LIMITED

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

ENDED 30th JUNE, 2021

Regd. Office: 820, ANTRIKSHA BHAWAN, K.G.MARG NEW DELHI DL 110001 IN CIN: L74899DL1992PL0050142 Website: www.repl.global, Email: secretarial@replurbanplanners.com

	41100					100	e. III camile	
233	Particulars	Standalone			Consolidated			
Sr. No.		Quarter Ended Year E		Year Ended	Quarte	Quarter Ended		
			30.06.2020 (Management Certified)	31.03.2021 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	30.06.2020 (Management Certified)	31.03.2021 (Audited)	
1	Total Income from operations	1,482.13	663.96	7,113.91	1,546.47	677.99	7,428.33	
2	Net Profit from before Tax	361.34	90.80	1,870.57	368.66	60.69	1,886.16	
3	Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	264.60	61,35	1,375.64	255.67	13.56	1,329.98	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	269.03	59.38	1,393.38	260.39	11.59	1,389.76	
5	Equity paidup share capital	1,734.25	1,734.25	1,734.25	1,734.25	1,734.25	1,734.25	
6	Reserves excluding Revaluation Reserves as per			202 TOOLS			W- 10 77 107 107	
	Balance Sheet of previous accounting year			6,319.23			6,270.27	
7	Earnings per share (Not annualised):							
	Basic (₹)	1.53	0.35	7.93	1.48	0.09	7.72	

The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on 11th August 2021. The financial results for the guarter ended June, 30th 2021 have been Limited reviewed by the Statutory Auditors of the Company.

1.53

0.35

7.93

The Standalone and Consolidated quarterly financial statement includes the results for quarter ended 31st March 2021 being balancing figures between audited figures in respect of full financial year and the unaudited year to date figures upto third quarter for period ended 31st December 2020. The Standalone & Consolidated figures for corresponding previous guarter ended 30th June 2020 are management certified and have not been limited reviewed.

The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolodated Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the unaudited standalone and consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and on the company website www.repl.global

For Rudrabhishek Enterprises Limited Pradeep Misra Place: New Delhi Chairman

DIN: 01386739 Date: 11.08.2021

Bilcare Limited Bilcare Research

Particulars 4 8 1

Particulars

Total Income from Operations

Profit / (Loss) Before Tax

WELSPUN GROUP

Diluted (₹)

Sr.

No.

Regd. Office: 1028, Shiroli, Pune 410505.Tel: +91 2135 647300 Fax: +91 2135 224068 Email: investor@bilcare.com Website: www.bilcare.com CIN: L28939PN1987PLC043953

Quarter

Ended

31 March

31 March

2021

(Audited)

90.03

33.92

Quarter

Ended

30 June

30 June

2020

(Unaudited)

73.82

(17.32)

Year

Ended

31 March

31 March

2021

(Audited)

318.39

(17.62)

Extract of Consolidated Financial Results (Unaudited) for the Quarter Ended June 30, 2021 (₹ in Crores, except per share data)

Quarter

Ended

30 June

		2021	2021	2020	2021
	6	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	181.69	186.52	140.37	641.11
_	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12.85)	(11.42)	(16.16)	(51.76)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.85)	15.38	(16.16)	(24.96)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.89)	15.31	(15.21)	(11.17)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	(12.31)	15.59	(15.07)	(11.97)
6.	Equity Share Capital	23.55	23.55	23.55	23.55
7.	Earnings Per Share (before and after extraordinary items) (of ₹ 10/- each)	NAME OF STREET		\$78.92.9290 \$44.94940	
	a. Basic	(6.49)	4.97	(6.94)	(8.95)
	b. Diluted	(6.49)	4.97	(6.94)	(8.95)
Key	Standalone Financial Information	0		0 3	(₹ in Crores
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended

Profit/(Loss) After Tax (18.62)35.57 (15.76)1.77 Notes: The above is an extract of the detailed format of the Quarter Ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the Company's

website-www.bilcare.com. Previous periods' figures have been re-grouped / re-classified wherever necessary. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their

respective meetings held on August 11, 2021. For Bilcare Limited

Place: Pune Mohan H. Bhandari Date : August 11, 2021 Managing Director

30 June

2021

(Unaudited)

87.44

(20.19)

CIN - L52100GJ2008PLC055195 www.welspuninvestments.com Regstd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110 Corporate Office: Welspun House, 7th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg,

WELSPUN INVESTMENTS AND COMMERCIALS LIMITED

Lower Parel (West), Mumbai – 400013. EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021 (₹ in Lakhs)

		Quar	ter Ended	Year	Ended	1
No.	Particulars	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021	
INO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations (net)	5.69	3.96	90.10	136.50	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	-2.31	-4.09	86.23	106.05	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	-2.31	-4.09	86.23	106.05	ı
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	-1.91	-3.70	64.91	79.20	
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit / (Loss)					
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	369.38	1,226.69	2,143.75	7,719.46	
6	Equity share capital (Face Value Rs. 10 each)	365.45	365.45	365.45	365.45	
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per balance					
	sheet of previous accounting year)		13,420.90		13,420.90	
8	Earnings per share of Rs 10 each (for continuing operations)					

Basic and diluted EPS (Rs.) -0.05 -0.10 1.78 2.17 Notes: 1) The unaudited financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of The Companies Act, 2013 ("The Act") read with the relevant Rules issued thereunder and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including relevant circulars issued by SEBI from time to time.

2) The above audited financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on August 11, 2021 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of unaudited financial results and have

issued an unqualified review opinion on these results. 3) The outbreak of Coronavirus (COVID - 19) pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown of economic activity. The Company has evaluated impact of this pandemic on its business operations and based on its review and current indicators of future economic conditions, there is no significant impact on its financial results. However, the impact of the

global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial results and the Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. 4) The figures for the previous three months ended 31 March 2021 are arrived at as difference between audited figure in respect of the

full financial year and published unaudited figures upto nine months of relevant financial year, which were only reviewed and were not subject to audit by the statutory auditors.

5) The Company is engaged in investment activity, which is primary segment and there are no other reportable segments as per Ind AS 108 - 'Operating Segments' as quantitative thresholds of revenue/profit/assets are not met.

6) Previous period's figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to correspond with those of current period. 7) The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results is available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com, www.bseindia.com) and the Company's websites

For Welspun Investments and Commercials Limited

(Atul Desai) Director DIN - 00019443

CSL FINANCE LIMITED

Regd. Office: 410-412.18/12. 4th Floor, W.E.A. Arya Samaj Road, Karol Bagh, New Delhi-110005

Corp. office: 716-717, 7th floor, Tower B, World Trade Tower, Noida, Sector-16, U.P.-201301

Year-Ended 30-Jun-2021 31-Mar-2021 30-Jun-2020 31-Mar-2021 Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 11.51 45.08 11.47 14.50 2. Diluted: 11.45 14.47 11.51 44.99

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the quarter ended on June 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 (and other Regulations as applicable) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, Regulations, 2015. The full formation The above Un-audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respec

The above Un-audited Financial Results have been prepared in accordance with the principles laid down in The Indian Accounting Standards. By order of the Board

Place : Noida Date: 11.08.2021

CEE COSMA SOPE LTD. Regd. Office: PADAMDEEP, 5th & 6th Floor, G-10/8, Sanjay Place, Agra-282002 Tel.: 0562-2527330/31/32, Fax: 0562-2527329, E-mail:pccosmalisting@doctorsoap.com CIN: L24241UP1986PLC008344, Website: www.doctorsoap.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30TH JUNE 2021 ₹in Lakh

šL,	PARTICULARS		Quarter Ended			
Vo.		30.06.2021 (UNAUDITED)	31.03.2021 (AUDITED)	30.06.2020 (UNAUDITED)	31.03.2021 (AUDITED	
	Total Income from Operations	2296.03	1933.59	2182.61	8283.87	
	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	104,64	81.03	207.43	644.18	
	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	104.64	81.03	207.43	644.18	
	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	78.20	59.66	149.64	476.63	
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	78.20	59.66	149.64	476.63	
	Paid-up Equity Share Capital (face value of Rs.10/-each) Earning per share (Quarterly not annualised)	264.63	264.63	264.63	264.63	
	Basic (Rs.)	3.00	2.30	5.70	18.00	
	Diluted (Rs.)	3.00	2.30	5.70	18.00	

Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly results are available on the websites of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.doctorscap.com), (2) The above Results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their Meeting held on August 11, 2021. (3) An Independent Auditors Review Report as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed on detailed Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges. (4) Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.

For & on behalf of the Board PEE CEE COSMA SOPE LIMITED MAYANK JAIN

DIN: 00112947





PICTUREHOUSE MEDIA LIMITED

Reg Off: D. No. 2, 9th Floor, KRM Centre, Harrington Road, Chetpet, Chennai-600031; Web: www.pvpcinema.com; Email: ir.telephoto@pvpglobal.com; Tel: 044 30285570 CIN:L92191TN2000PLC044077

"EXTRACT OF UNAUDITED STANDALONE and CONSOLIDATED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE. 2021** (as per format of Newspaper Publishing Purpose of Regulation 33 of SEBI Listing Regulations, 2015)

Rs in lacs STANDALONE CONSOLIDATED Quarter ended Year ended Quarter ended Year ended SI. **PARTICULARS** 30.06.2021 30.06.2020 31.03.2021 30.06.2021 30.06.2020 31.03.2021 No. Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited **Audited** Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (239.54)(85.26) (1,308.00) (1,366.67) (24.08)(4,803.47)(before tax, exceptional items) 3 Net Profit / (Loss) for the period (24.08)(239.54)(85.26) (1,308.00) (1,366.67) (4,803.47) before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) (239.54)(85.26) (1,308.00) (1,366.67) (4,803.47)(24.08)Total comprehensive Income for (24.08)(239.54)(83.96) (1,308.00) (1,366.67) (4,800.84) the period (Comprising profit / (loss) for the period (after tax) and their comprehensive income (after tax)) 6 Equity Share Capital 5,225.00 5,225.00 5,225.00 5,225.00 5,225.00 5,225.00 (Face value of Rs. 10 each) Earnings Per Share (not annualised) of Rs. 10 each/-Basic (0.05)(0.46)(0.16)(2.50)(2.62)(9.19)Diluted (0.05)(0.46)(2.50)(2.62)(9.19)(0.16)NOTES:

The above results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 11th August, 2027 and approved by the Board of Directors at its meeting held on even date. The above quarterly results have also been reviewed by the statutory auditors.

The above is an extract of the detailed format of Standalone financial results for the guarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Exchange websites www.bseindia.com and on the company's website www.pvpcinema.com. For and on behalf of the Board of Directors

Prasad V. Potluri Place: Hyderabad Date : August 11, 2021 **Managing Director**

PDPL

PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED CIN: L24100MH1983PLC126481

Regd. Office: 340, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai Website: www.pdindia.com ; E-mail: pdpl@pdindia.com ;Tel: (022) 61725900-01; Fax: (022) 26333763 Extract of Consolidated Un Audited Financial Results for the I st Quarter Ended on

30th June.2021 Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Sr. 30-06-2021 31-03-2021 30-06-2020 31-03-2021 Particulars (Unaudited) (Audited) No. (Unaudited) (Audited) Total Income From Operation 294.14 259.65 293.07 1223.13 (4105.27) (3336.01)(4000.36)(15447.19) Net Profit / (Loss) (before taxes and Extraordinary items) Net Profit / (Loss) before taxes (after Extraordinary items) (4,105.27)(3,336.01)(4,000.36)(15,447,19)4 Net Profit / (Loss) after taxes (after Extraordinary items) (3,203.66) (2,484.54)(3.221.85)(12,171.29) Total comprehensive Income for the period (comprising profit (loss) and other comprehensive income for the period after tax) (3.229.68)(3.199.93)(2.452.85)(12, 157, 10)2981.63 2981.63 2981.63 2981.63 Paid-up equity share capital (Face Value Rs.10/- each) Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year) (78474.58)

(b) Diluted (In Rs) NOTES:

(a) Basic (In Rs)

8 Earnings per share (for discontinued & continueing operation):

The above un audited consolidated financial results for the quarter ended 30 th June, 2021 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable beginning April 1, 2017.

(10.74)

(10.74)

2	Additional information on standalone financial results are given below:					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-06-2021 (Unaudited)	Quarter Ended 31-03-2021 (Audited)	Quarter Ended 30-06-2020 (Unaudited)	Year Ended 31-03-2021 (Audited)	
Ι	Total Income from operations (net)	294.14	259.65	293,07	1,223.13	
ii	Profit/Loss before tax	(4,105.27)	(3,335.86)	(4,000.36)	(15,447.04)	
iii	Profit/Loss after tax	(3,199.93)	(2,452.70)	(3,229.68)	(12,156.95)	

The above un audited results were reviewed by statutory auditors and audit committee of the company and approved by Board of Directors in their meeting held on 10-08-2021

The figures for the guarter ended March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year which were subject to limited review by the Statutory Auditor of the Company.

The previous period figures have been regrouped/rearranged wherever found necessary. The above is an extract of the detailed format of Consolidated and standalone Financial Results for the Quarter ended 30 th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing obligation and Disclosure Requirements) Regulations,

For and on behalf of Board of Directors

Vinod Kumar Gupta

Place: Indore Date: 10-08 2021

The full format of the Consolidated and standalone Financial Results for the Quarter ended 30 th June, 2021 are available on the

website of the company i.e. www.pdindia.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

(10.81)

(10.81)

(8.33)

(8.33)

(40.82)

(40.82)

Date: 11.08.2021

(www.welspuninvestments.com)

Place: Mumbai

DIN 00039145

Managing Director

Date of incorporation of corporate debtor Authority under which corporate debtor is Registrar of Companies - Kolkata incorporated / registered 4. Corporate identity number / limited U27108WB1920PLC003641 liability identification number of corporate Address of the registered office and 9 HARE ST KOLKATA WB 700001 principal office (if any) of corporate 07/08/2021 (CIRP reinitiated vide NCLAT order dated 6. Insolvency commencement date of the corporate debtor 04/06/2021 and NCLT Order dated 16/06/2021 wherein Pankaj Kumar Tibrewal as appointed as the Date of invitation of expression of interest | 12/08/2021* 8. Eligibility for resolution applicants under http://www.insolvencyandbankruptcy.in section 25(2)(h) of the Code is available at 9. Norms of ineligibility applicable under http://www.insolvencyandbankruptcy.in section 29A are available at: 10. Last date for receipt of expression of 27/08/2021* 11. Date of issue of provisional list of 06/09/2021* prospective resolution applicants 12. Last date for submission of objections 11/09/2021* to provisional list 13. Date of issue of final list of prospective 21/09/2021*

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankrupto

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

Incab Industries Limite

RELEVANT PARTICULARS

resolution applicants 14. Date of issue of information 11/09/2021* memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants resolution plan, evaluation matrix, resolution plan/ evaluation Matrix/ Information

15 Manner of obtaining request for The Resolution professional will share the request for information memorandum and further Memorandum in the electronic form after verification of information KYC, capacity to invest, capability to manage and eligibility under section 29A of IBC, 2016 and pre-qualification criteria, if any approved by COC 16 Last date for submission of resolution plans 17 Manner of submitting resolution plans to To be decided by committee of creditors resolution professional 18 Estimated date for submission of To be decided

resolution plan to the Adjudicating Authority for approval 19 Name and registration number of the Name: Mr. Pankaj Kumar Tibrewal resolution professional IP Registration No. BBI/IPA-001/IP-P-01577/2018-2019/12410 20 Name, Address and e-mail of the Name: Mr. Pankaj Kumar Tibrewal

Chitra 3E, Duke Residency, 13, Chanditala Lane resolution professional, as registered with the Board Near Chalia More, Tollygunge, Kolkata- 700040 Ernail id: tibrewalpankaj@yahoo.com 21 Address and email to be used for AAA Insolvency Professionals LLP. correspondence with the Resolution Mousumi Apartments, Ground Floor, 15B, Ballygunge Professional Circular Road, Kolkata - 700019 incabindustries@aaainsolvency.com 22 Further Details are available at or with http://www.insolvencyandbankruptcy.in 23 Date of publication of Form G 12/08/2021

 An application for extension of time of CIRP is filed with Adjudicating Authority on 2nd August 2021, so the dates are subject to extension granted by Adjudicating Authority. 2. The Interested parties shall refer to the format for submission of the EOI and detailed terms

and conditions uploaded on the official website of AAA Insolvency Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/ 3.All the EOIs received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter further

information /documents related to the process will be provided to the shortlisted parties. The RP/CoC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time. 4. RP/CoC reserves the right to cancel or modify the process/application without assig reason and without any liability whatsoever.

Pankaj Kumar Tibrewal Resolution Professional Partner, AAA Insolvency Professionals LLP Registration No.: IBBI/IPA-001/IP-P-01577/2018-2019/12410

Date: 12/08/2021

Place: Kolkata

PUBLIC NOTICE

EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L99999MH1995PLC094641

Regd. Office: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai – 400098 Tel: +91 22 4009 4400 | Fax: +91 22 4086 3610 E-mail: efsl.shareholders@edelweissfin.com Website: www.edelweissfin.com

NOTICE OF THE 26TH ANNUAL GENERAL MEETING OF

EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING/

OTHER AUDIO-VISUAL MEANS AND BOOK CLOSURE **NOTICE** is hereby given that the 26th Annual General Meeting ('AGM') of the Members of Edelweiss Financial Services Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 3, 2021 at 4 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020 and other applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars"), the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder ("the Act") and the Circulars issued by the Securities and Exchange Board of India from time to time ("the SEBI Circulars") [collectively referred to as "Relevant Circulars"] and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the

Listing Regulations"), to transact the business as set out in the Notice convening the AGM ("the Notice"). In compliance with the Relevant Circulars, the Notice of the AGM and the Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto (the Annual Report 2020-21) have been sent on August 11, 2021, in electronic mode to Members of the Company whose e-mail address is registered with the Company / the Depository(ies). A copy of the Annual Report 2020-21 is also available on the website of the Company at www.edelweissfin.com, BSE Limited (BSE) at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and National

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Facility of remote e-voting and e-voting during the AGM: Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations and the Relevant Circulars, as amended, the Company has provided the facility to its Members to exercise their right to vote on the Resolutions proposed to be considered at the AGM by electronic means. The process of the e-voting has been stated / explained in the Notice. The facility of casting vote by a Member using remote e-voting system as well

as e-voting during the AGM will be provided by NSDL - the Electronic Voting Service Provider. The details pursuant to the provisions of the Act, the Rules and the

- Regulations for the information of the Members are given hereunder: 1) The remote e-voting period begins on August 31, 2021 at 9 A.M. (IST) and ends on September 2, 2021 at 5 P.M.(IST). During this period the Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. August 27, 2021 may cast their vote electronically. Voting through electronic means shall not be
- allowed beyond 5 P.M.(IST) on September 2, 2021 and e-voting module shall be disabled by NSDL for e-voting thereafter. The Members of the Company, holding shares either in physical form or whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on August 27, 2021 shall
- only be eligible to cast their vote electronically or participate at the AGM. A person who becomes Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date may follow the procedure of obtaining User ID and password as provided in the Notice. Members are requested to carefully read the instructions given in the Notice
- before casting their vote electronically. Mr. B. Narasimhan, failing him, Mr. Anivash Bagul, failing him, Mr. K. Venkataraman, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer(s) to scrutinize the voting and remote e-voting process in a fair and transparent manner.

The dividend, as recommended by the Board, if approved at the AGM, will be

- paid subject to deduction of tax at source, as may be applicable, between September 7, 2021 to September 16, 2021, to those Members: a) whose names appear as Beneficial Owners as on August 28, 2021 in the list of Beneficial Owners to be furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited in
- respect of the equity shares held in electronic form; and whose names appear as Members in the Register of Members of the Company as on August 28, 2021 in respect of the equity shares held in physical form, after giving effect to valid request(s) received for transmission/transposition of equity shares."

that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from August 28, 2021 to September 2,2021 (both days inclusive). In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:

1800-1020-990 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, at

\star Edelweiss

Notice is also given under Section 91 of the Act and the Listing Regulations

e-mailid: evoting@nsdl.co.in. For Edelweiss Financial Services Limited

Tarun Khurana Mumbai, August 12, 2021 **Company Secretary**



नाशिक महानगरपालिका, नाशिक

राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक- ४२२००२ उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग (ई-टेंडर) निविदा सुचना क्र. ०७ सन २०२१-२०२२

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अनुसूची प्रकरण ५ संविदा नियम २ (१) अन्वये महानगरपालिकेच्या खालील नमूद केलेल्या कामाकरीता महाराष्ट्र शासन, केंद्र शासन अथवा निम शासकीय संस्थेकडे केलेल्या कामाच्या अनुभवी मक्तेदारांकडून सन २०२१–२२ करिता वार्षिक दर मंजूरी कामी ई–टेंडर (ऑनलाईन) निविदा

मागवि	मागवित आहोत.							
अ.नं.	कामाचे नाव	निविदा र.रू.	निविदा बयाणा र.रू.	कोरे निविदा फार्म फी रूपये	कामाची मुदत			
9	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. २० मधील जलाराम कॉलनी उद्यान, अश्विनी कॉलनी उद्यान, लोबो अपार्टमेंन्ट उद्यान, त्रयंबक– नगर उद्यान, कृषीनगर इ. उद्यानांचे नुतनीकरण करणे.	३०,६०,८२५/-	30,६०८/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
۲	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. ३९ मधील मुरलीधर नगर उद्यान नुतनीकरण करणे.	२९,९९,७३१/-	२९,९९७/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
nγ	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १७ मधील हरिओम सोसायटी, महालक्ष्मी सोसा, हेरंभ सोसा., तलाठी कॉलनी, एमएस.ई.बी कॉलनी, अपुर्वा कॉलनी इ. उद्यानांचे नुतनीकरण करणे.	२८,८६,६५८/-	२८,८६६/-	400 + 90 + 9८ % GST	६ महिने			
8	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १८ मधील विविध उद्यानांचे नुतनीकरण करणे.	२५,१०,४५१/-	२५,१०४/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
y	नाशिक (पश्चिम) प्र.क्र. ७,१२ व १३ मधील नव्याने विकसित झालेले उद्याने व जॉगीग ट्रॅक ची देखभाल करणे.	9९,99,२४९/-	9९,99२/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
Ę	सातपुर विभागातील प्र.क्र. १० (ब) मधील सर्वे नं. ४९६ येथील पपया नर्सरी जवळील जॉगीग ट्रॅक लगत असलेल्या मनपा खुल्या जागेत उद्यान विकसित करणे.	9८,२८,६००/-	१८,२८६/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
Ŋ	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. २२ मधील विविध उद्यानांचे नुतनीकरण करणे.	ঀ५,५२,७२०/-	৭५,५२७/ -	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
ć	नाशिक पश्चिम प्र.क्र. १३ मधील पटेल कॉलनी येथील (कामगार न्यायालयाचे बाजुचे) उद्यान नुतनीकरण करणे बाबत.	१५,०२,६८०/-	१५,०२६/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
9	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १९ मधील विविध उद्यानांचे नुतनीकरण करणे.	98,34,७०९/-	98,३५७/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने			
90	निवन नाशिक विभागातील प्र.क्र. २५ मधील कामटवाडे शिवारातील नंदनवन कॉलनी येथील खुल्या जागेत उद्यान विकसित करणे.	१०,९९,७८६/-	90,99७/-	५०० + ९० + १८ % GST	४ महिने			
99	नविन नाशिक विभागातील प्र.क्र.२४ मधील सिडको बालोद्यान येथे पर्जन्य् वाहिनी विकसित करणे.	·	७,४९५/-	५०० + ९० + १८ % GST	४ महिने			
92	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. २८ (ड) मधील राजे छत्रपती समाज मंदीर सर्व्हे नं. २२६ (पै) अंबड शिवार खुली जागा सुशोभिकरण करणे.	७,४८,२१७/-	७,४८२/-	५०० + ९० + १८ % GST	४ महिने			
93	नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. १५ मधील वसंतबहार सोसायटी येथील उद्यान नुतनीकरण करणे.	६,०४,९६६/-	६,०४९/-	५०० + ९० + १८ % GST	४ महिने			
98	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. २८ मधील, अंबड शिवारातील गट क्र. ३०२ श्रीकृष्ण मंदीर उद्यान नुतनीकरण करणे.	४,९९,८६३/-	४,९९८/-	५०० + ९० + १८ % GST	३ महिने			
94	पंचवटी विभागातील प्र.क्र. १ मधील शनि मंदीर उद्यान नुतनीकरण करणे.	३,९४,२७६/-	३,९४२/-	५०० + ९० + १८ % GST	३ महिने			
१६	पंचवटी विभागातील प्र.क्र. ३ मधील पुरुष व महिला व्यायामशाळा, कृष्ण नगर येथील उद्यानाचे नुतनीकरण करणे.	३,७१,०५२/-	३,७१०/-	400 + 90 + 9८ % GST	३ महिने			
90	नविन नाशिक प्र.क्र. २९ मधील राजरत्न नगर उद्यानात प्राणी शिल्प बसविणे. (फेरनिविदा)	3,६९,०४०/-	३,६९०/-	५०० + ९० + १८ % GST	३ महिने			
9८	नविन नाशिक प्र.क्र. २५ मधील सर्वे.नं.१०/२ शिवप्रकाश कॉलनी उद्यानाचे सुशोभिकरण करणे.	२५११५१/-	२५११/-	५०० + ९० + १८ % GST	३ महिने			
م ۱		O	<u></u>					

- निविदा बयाणा रक्कम मा. आयुक्त, मनपा, नाशिक यांचे नावे ऑनलाईन अपलोड करण्यात यावी.
- २) निविदा संचाची विक्री https://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन निविदा सुचनेत नमुद केलेल्या तारखेनुसार सुरु आहे. कामाबाबत नमूद केलेल्या सविस्तर निविदा अटीशर्ती उपरोक्त संकेत स्थळावर अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार निविदा सादर करण्यात यावी.
- ३) ऑनलाईन निविदा संच विक्री दि.१३/०८/२०२१ ते ३०/०८/२०२१ पर्यंत राहील.
- ४) ऑनलाईन सादरीकरणाची दि. ३०/०८/२०२१ रोजी दु. ३.०० वाजे पर्यंत राहील.
- ५) वरील अ.नं. ११ ते १६ व १८ च्या कामांसाठी मक्तेदारास समान कामाचा अनुभव असणेची आवश्यकता नाही. तथापि योग्य वर्गातील पंजीकृत असणे आवश्यक आहे.
- ६) ऑनलाईन सादर केलेल्या निविदा शक्य असल्यास दि.३१/०८/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. उघडण्यात येईल. कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतीम अधिकार मा. आयुक्त, मनपा नाशिक यांचा राहील.

जनसंपर्क/जा.क्र/१८२ दि.११/८/२०२१.

🙏 ॲक्सिस बँक लि.

ं कोरोनाची थांबवा साथ, वारंवार धुवा आपले हात... !

कर्जाचा प्रकार आणि कर्ज खाते क्र

युनिट, रॉयल नेत्रा रिटेलर्स प्रा. लि. याच्या मालकीचे.

ओव्हरड्राफ्ट – ९१८०३००५४८९४३४८ एफआयटीएल (फनडेड इन्ट्रेस्ट टर्म लोन) – ९२००६००५०२४७०५४

उप आयुक्त (उद्यान) नाशिक महानगरपालिका, नाशिक

शाखेचा पत्ता: ॲक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी–१, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क,

मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८

नोंदणीकृत कार्यालय : ॲक्सिस बॅंक लि., त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डनजवळ, एलिस

मागणी नोटीसीची तारीख

मागणी नोटीस : ३१/०७/२०२१

ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह

ॲक्सिस बॅंक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन बॅंकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली

नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर सदर नोटीसा

बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार

यांना कळविण्यात येते की, त्यांनी ह्या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने

रक्कम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह **ॲक्सिस बँक लि.** यांना परत करावी.

जर सबंधित कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार **ॲक्सिस बँक लि.** ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमूद केलेल्या तारण मालमताच्या संदर्भात

सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि लागू होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा

ॲक्सिस बँक लि. यांना अधिकार आहे. ॲक्टच्या सेक्शन १३ व सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुदींनुसार आपण सर्वजण सदर नोटीसीला अनुसरून खाली नमूद केलेल्या बँकेकडे सुरक्षित

१) मे. अग्रसेन टेड मर्चंट प्रा. लि. (कर्जदार), शॉप नं. २३, निर्मल नगर सीएचएसएल, तळ मजला, सी विंग, साई बाबा नगर, मिरा भाईंदर रोड, 🛮 रु. ५.३९,१३,४९२,९९ (रु. पाच कोटी

मिरा रोड – ४०९१०७, **तसेच:** बी–२१२, वेस्टर्न एज–II, मेट्रो मॉलच्या मागे, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६. **२) श्री. नरेन्द्र हरीप्रसाद** एकोणचाळीस लाख तेरा हजार

अगरवाल, (संचालक/जामीनदार), मे. अग्रसेन ट्रेड मर्चंट प्रा. लि., बी–२१२, वेस्टर्न एज–।।, मेट्रो मॉलच्या मागे, बोरिवली (पूर्व), मुंबई – वारशे ब्याण्णव आणि पैसे नव्याण्णव

४०००६६. **तसेच:** जे/२०४, कट्री पार्क, दत्त पाडा रोड, टाटा स्टिलच्या समोर, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६. **३) मे. रॉयल नेत्रा रिटेलर्स** 🗥 फक्त 🕏 दि. २३/०६/२०२१ रोजी,

प्रा. लि., (कार्पोरेट जामीनदार/गहाणदार), १०५, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, जानकी सेंटरच्या मागे, जीवन नगर, विरा देसाई रोड (दि. ३०/१२/२०२० पर्यंत लागू

समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३. **तसेच:** यूनिट नं. १ व २, ३ रा मजला, झूम प्लाझा मॉल, एल टी रोड, गोराई बस डेपो, केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील

म्<mark>थावर गहाण मालमत्तेचा तपशील : मालमत्ता क्र. १</mark> : सर्व्हें नं. १६३ (भाग), आरडीपी–१, सीटीएस नं. १९, यूनिट नं.१, ३ रा मजला, झुम प्लाझा बिल्डींग, क्षेत्रफळ २०२९ चौ.फू,

चटईक्षेत्रफळ, गाव बोरिवली, ता. बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, व्यवसाईक युनिट, रॉयल नेत्रा रिटेलर्स प्रा. लि. यांच्या मालकीचे. **मालमत्ता क्र. २ :** सर्व्हे नं. १६३ (माग)

आरडीपी–१, सीटीएस नं. १९, यूनिट नं.२, ३ रा मजला, झुम प्लाझा बिल्डींग, क्षेत्रफळ २०२१ चौ.फू, चटईक्षेत्रफळ, गाव बोरिवली, ता. बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, व्यवसाईक

सदर करार आणि कागदपत्रे यानुसार कर्जदारांची बाधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता **ॲक्सिस बँक लि.** च्या ताब्यात आहेत

तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या मालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकत नाही.

शाखेचे नाव आणि कर्जदाराचे, सह-कर्जदाराचे,

गहाणदाराचे व जामीनदाराचे नाव आणि पत्ता

बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ **४) मे. मनाली एन्टरप्रायझेस प्रा. लि.** (कार्पोरेट जामीनदार), ३०, गोपाल भूवन, २ रा मजला, १९९,





PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48 Gazdarbandh, North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel.: 022-26050021, 26052915, Fax No.: 022-26052554 Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Rupess in Lakhs) Particulars Quarter ended (30/06/2020) (30/06/2021) (31/03/2021) Unaudited Unaudited Audited Total income from operations (net) 5106.92 1588.09 21224.93 Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) (78.74)(115.30)27.17 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or 27.17 Extraordinary items) (78.74)(115.30)Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or (80.81)(97.83)5.49 Extraordinary items) Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Incomé (after tax) (90.71)104.86 (9.72)1653.59 2603.59 2603.59 Equity Share Capital (Face value Rs. 10/-) Other Equity (excluding Revaluation Reserve) 9058.02 Earnings Per Share Face Value of Rs. 10/- each for

The results of the quarter ended 30th June, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th August, 2021. They have been subjected to limited review by the statutory auditors.

(0.31)

For the quarter ended 30th June year to date figures are not given as they are identical with quarterly figures The rapid spread of the Covid-19 pandemic globally followed by lockdown in the country has impacted our performance during the quarter. The company has put in various measures to protect its employees as well as customers from the spread of infection by introducing social distancing, wearing of masks, frequent sanitisation of facilities and regular training to employees for spreading awareness. The company has been operating its truncated services all through the lockdown and gradually scaling up its operations in compliance with the guidelines issued by the central/state and local authorities from time to time.

4. During the previous year the company raised Rs 9.50 Crores through right issue of Rs 95,00,000 shares. Out of the proceeds of Rs 9.50 Crores, the Company has utilized Rs 3.02 Crores during the quarter ended 30° June, 2021 and total utilization till 30° June, 2021 is Rs 3.10 Crores. This money is utilized towards right issue expenses of Rs 0.47 Crores and repayment of Fixed Deposit of Rs 2.63 Crores. The unutilized balance amount of Rs 6.40 Crores is in Fixed Deposits and Current Account with Banks.

Previous period's and year's figures have been recast / restated wherever necessary.

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

(0.59)

(0.59)

Place: Mumbai Date: 11-08-2021

- Basic

(HARI NAIR) MANAGING DIRECTOR

0.03

0.03

जाहीर सूचना

Continuing and Discontinued operations

सामान्य जनतेला आणि सर्व संबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही गिरगाव विभागाचा सीटीएस क्र.११८९ धारकजिमनीवर स्थित टोपीवाला लेन, डॉ.डी.बी.मार्ग, मुंबई ४०० ००७ येथील न्यू टोपीवाला सीएचएस लि. अशा ज्ञात इमारतीमधील १ल्या मजल्यावरील रुम/फ्लॅट क्र.१२, मोजमापीत १८० चौ.फु. चटई क्षेत्र त्यासह न्यू टोपीवाला सीएचएस लि (नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्यूडी/ एचएसजी(टीसी)/९१८६/१२-१३/ईएसटीडी.२०१३) मधील सदर फ्लॅटच्या संदर्भातील शेअर्सच्या संदर्भात आमचे अशिल श्री. अक्षय तुकाराम केल्स्कर यांच्यावतीने नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्तींना वरील सदर फ्लॅटमध्ये कोणताही हक, नामाधिकार, हक्कदार आणि दावा जसे की. मालकीहक, खरेदी, हस्तांतर, भाडेपट्टा गहाण, धारणाधिकार, भेट, प्रभार कुळवहिवाट, परवाना किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर निम्नस्वाक्षरीकारांना खालील पत्त्याव तशा टाव्यांच्या सर्व कागटपत्रासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे मानण्यात येईल की, तसे दावे अस्तित्वात नाही आणि त्या प्रसंगी कोणत्याही पढील संदर्भ किंवा स्चनेशिवाय सदर रुम/फ्लॅटच्या गदर्भात गहाण निर्माण केले जाईल आणि तसे दावे जर असल्यास, ते त्यागित समजले जातील याची कृपया नोंद

सचिन व्ही. मसुरकर एसव्हीएम लीगल वकील उच्च न्यायालय २०४, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, १ला मजला, १०४, डी.एन. रोड,

सुविधा हॉटेलवर, मुंबई जिल्हा को.ऑप. बँक समोर, सी.एस.टी., मुंबई-४०० ००१ द्र. : ०२२-२२ ०७ ३७३१/३३

येणे रक्कम

एनपीएची तारीख

संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे व्याज

एनपीएची तारीख : ३०/१२/२०२०

अधिकृत अधिकारी,

ॲक्सिस बँक लि.

मागणी नोटीस



National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

सावजनिक सूचना

सेबी (इक्रिटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने, २००९ चे नियमन २२ (६) तसेच सेबी (इक्रिटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने २०२१ चे नियमन ३२ (५)(ए) यांच्या परिभाषेमध्ये इक्रिटी शेअर्सच्या अनिवार्य डीलिस्टिंगसाठी जाहीर नोटीस

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इक्विटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने, २००९ चे नियमन २२ (६) ('नियमने') तसेच सेबी (इक्विटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने २०२१ चे नियमन ३२ (५)(ए), सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (नियमन) अधिनियम, १९५६ चे कलम २१ ए, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (नियमने) नियम, १९५७ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे ('एक्स्चेंज') उप-विधी आणि नियमने यांच्या परिभाषेमध्ये, ०३ सप्टेंबर २०२१ पासून कंपन्यांचे इक्विटी शेअर्स डीलिस्ट (त्यामधील व्यवहारासाठीचा प्रवेश मागे घेणे) करण्याचे ठरवण्यात आलेले आहे.

अनिवार्यपणे डीलिस्ट झालेली कंपनी

एक्सएल एनर्जी लिमिटेड

*नोंदणीकत कार्यालयाचा पत्ताः एच.क्र.१९-६६/११/डी-४, लक्ष्मीपुरम कॉलनीच्या समोर, ईसीआयएल, कापरा, मेदचाल मलकजगिरी, हैदराबाद - ५०००६२

पांजपा पिन	गत राून्य	
अनुक्रमांक	प्रवर्तकांची नावे	**प्रवर्तकाचा पत्ता
१	श्री साहस्य एन्टरप्राइझेस प्रायव्हेट लिमिटेड	सी२, पुजा प्लाझा, खारखाना रोड, विक्रमपुरी, सिकंदराबाद – ५००००९
२	दिनेश कुमार	
э	अनिश मित्तल	
8	शशांक कुमार	उपलब्ध नाही
4	शाहरुख कुमार	
ξ	अक्षय मित्तल	
(9	विपलव मित्तल	

हिंद सिंटेक्स लिमिटेड

नादणाकृत कायालयाचा पत्ताः

२,३,४ व ५ सेक्टर ए, इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर, पिलुखेडी, राजगड, मध्यप्रदेश -४६५६६७

वाजवी किंमत : शून्य (₹ १.६२/-) अनुक्रमांक | प्रवर्तकांचे नाव **प्रवर्तकाचा पत्ता रितिका कुमार मनिष कुमार नरेंद्र कुमार C/O देवमनू फॅमिली उपलब्ध नार्ह ट्रस्ट मनिष कुमार

८/० आरड फॅमिली ट्रस		
लिक्किडेशनमुळे (परिसमाप	पनामुळे) निलंबित झालेल्या कंपन्या #	
कंपनीचे नाव	*कंपनीचा पत्ता	
जेव्हीएल ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड #	तिल्मपूर गाव, घाझीपूर रोड, आशापूर, वाराणसी - २२१००७	

एक्स्चेंजच्या नोंदींप्रमाणे पत्ता उपलब्ध ** एमसीए वेबसाइटप्रमाणे पत्ता उपलब्ध

लिकिडेशनमुळे (परिसमापनामुळे) डीलिस्ट झालेल्या कंपन्या

अनिवार्यपणे डीलिस्ट करण्याच्या परिणामांमध्ये पुढीलचा समावेश आहे:

- ए. वरील कंपन्या ०३ सप्टेंबर, २०२१ पासून स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट (सूचीबद्ध) होणे बंद होईल. या कंपन्या (लिक्विडेशनमुळे डीलिस्ट झालेल्या कंपन्या वगळता) स्टॉक एक्स्चेंजच्या डिसिमिनेशन बोर्डावर हलवण्यात येतील.
- बी. समभाग नोंदणी रद्द करण्याच्या निर्बंध २४ प्रमाणे रद्द करण्यात आलेली कंपनी, त्याचे पुर्णवेळ संचालक, प्रवर्तक आणि गटकंपन्याना अनिवार्य नोंदणी रद्द झालेल्या तारखेपासुन १० वर्ष प्रतिभुती बाजारांत प्रवेश करण्यापासुन रोखण्यात येत आहे.
- सी. सार्वजनिक भागधारकांना यामधुन बाहेर निघण्याची संधी देण्याची आणि स्टॉक एक्सचेंज ला वाजवी मुल्यांकनाची माहीती पुरविण्याची जबाबदारी प्रवर्तकांची राहील. प्रवर्तकांनी बाहेर पडण्याची संधी न दिल्यास, त्यांच्या विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल
- # सदर कंपन्या लिक्विडेशनमध्ये आहेत, त्यामुळे -
- ए. ०७ सप्टेंबर २०१६ च्या एसईबीआय सर्क्युलर क्र. SEBI/HO/CFD/DCR/ CIR/P/2016/81 मधील तरतूदी सदर कंपन्यांना लागू होणार नाहीत.
- बी. लिक्विडेशनमध्ये असलेल्या कंपन्यांसाठी एसईबीआयकडून पुढील निर्देश जारी कंपनी, प्रोव्हिजनल लिक्विडेटरच्या नेमणूकीआधी किंवा बंद करण्याच्या
 - आदेशाखाली असताना, अनिवार्यपणे डिलिस्ट केली गेली असल्यास. डिलिस्टिंग रेग्युलेशन्सच्या अधिनियम २४ अन्वये घातले गेलेले निर्बंध सदर कंपनीस लागू होतील. कंपनी, प्रोव्हिजनल लिक्विडेटरच्या नेमणूकीआधी किंवा बंद करण्याच्या

आदेशाखाली असताना, अनिवार्यपणे डिलिस्ट केली गेली नसल्यास,

डिलिस्टिंगची प्रक्रिया कायदेशीर कार्यवाहीने करण्यात येईल आणि डिलिस्टिंग रेग्युलेशन्सच्या अधिनियम २४ अन्वये घातले गेलेले निर्बंध सदर कंपनीस लागू या संदर्भात काही शंका असल्यास डिलिस्टींग किमटी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ

इंडिया लिमिटेड, एक्सचेंज प्लाझा, सी-१, ब्लॉक-जी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ ला उद्देशून पत्रव्यवहार केला जाऊ शकतो. टेलिफोन : +९१ २२ २६५९८१०० (२३४०९). ई-मेल: compliance_listinginfo@nse.co.in



इडियन इस्टिट्यूट ऑफ बॅकिंग ॲंड फायनान्स (सिआयएन: U91110MH1928GAP001391)

. कोहिनूर सिटी, कमर्शियल – ॥, टॉवर–।, २रा मजला, किरोल रोड, कुर्ला (प.), मुंबई ४०००७०

दरध्वनी: +९१-२२-६८५०७००० ई-मेल: admin@iibf.org.in वेबसाईट: www.iibf.org.in सदस्याच्या ९४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ह्याद्वारे सूचित करण्यात येत आहे की ९४व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार नमूद केलेले कामकाज पार पाडण्याकरिता संस्थेची ९४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार दिनांक ०४** सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता (भाप्रवे) फक्त दहेरी व्हिडियो कॉन्फरन्सिंग/अन्य **ट्टकशाव्य साधने (ओएव्हीएम)** द्वारे आयोजित केली जाईल केंपनी अधिनियम, २०१३ च्या लागृ गावधानाच्या अनुपालनाने तसेच कॉर्पोरेट व्यवहार मत्रालयाने जारी केलेली परिपत्रके (एमसीए परिपत्रके) अनुक्रमे दिनांकित ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० व ३० डिसेंबर २०२० प्रमाणे नियमानुसार ही एजीएम एका सामाईक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे आर्याजित केली जाईल. संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे बैठकीचे ठिकाण मानले जाईल.

वर उल्लेखित परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये संस्थेच्या एजीएमची सूचना कंपनीच्या सन २०२०–२१ च्या वार्षिक अहवालासहित बुधवार दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या व ई–मेल पत्ते उपलब्ध असलेल्या सर्व सदस्यांना ई–मेल द्वारे पाठविली आहे. एमसीए परिपत्रक/कांनुसार . ९४च्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल याची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता समाप्त केली आहे त्यानुसार एजीएमसाठी सदस्याच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची सुविधा उपलब्ध नसेल. वार्षिक अहुवालासहित एजीएमची सूचना संस्थेचे संकेतस्थळ www.iibf.org.in/AnnualReport.asp आणि ग्नएसडीएल चे संकेतस्थळ nttps://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदान व एजीएम येथे ई-मतदान

.. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या अनुपालनार्थ सदस्यांना नॅशनल सेक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल द्वारे तरत्तुद केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा (दूरस्थ ई-मतदान) वापर करुन एजीएम सूचनेमध्ये नमूद सर्व ठरावांबर त्याचे मतदान करण्याकरिता सुविधेची तरत्तूद करण्यात आली आहे आणि सदर मतदानाद्वारे कामकाज पार पाडण्यात येईल. अधिनियम व नियमाच्या अनुषगाने ई-मतदानाचा तपशील खालील प्रमाणे:

- एजीएममध्ये वर्णन केलेल्या सामान्य व्यवसाय व विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या मतदानाद्वारे व्यवहार करता येऊ शकेल. वार्षिक अहवालासहित ई–मतदानाच्या सूचनासह एजीएमची सूचना संस्थेचे संकेतस्थळ www.iibf.org.in. आणि एनएसडीएल चे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.
- इस्टिट्युशनल सदस्यांनी आपल्या अधिकृत प्रतिनिधीस एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे भाग घेऊन दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्याकरिता त्यांच्या बोर्ड किंवा शासकीय मंडळाच्या ठराव/प्राधिकृत ठरावाच्या (पीडीएफ/जेपीजी फॉर्मेटची) स्कॅन्ड प्रत पाठविणे आवश्यक आहे. सदर ठराव/प्राधिकृत ठराव हा त्याच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावरुन छाननीकारास ई-मेलद्वारे scrutiniser@csdakamat.com येथे व एक प्रत www.evoting.nsdl.com येथे पाठवावी.
- दूरस्थ मतदानाच्या कालावधीचा प्रारंभ मगळवार दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) होईल व समाप्ती **शुक्रवार दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी साय ५:०० वाजता** (दोनही दिवस समाविष्ट) होईल. ह्या कालावधीमध्ये सदस्य इलेक्ट्रॉनिकली मतदान करु शकतील. त्यानतर एनएसडीएलद्वारे ई-मतदानाची प्रणाली थांबविण्यात येईल व दूरस्थ ई-मतदान विहित वेळेनंतर
- दूरस्थ ई-मतदान व एजीएममध्ये मतदान करण्याकरिता सदस्याच्या पात्रतेचा कट-ऑफ दिनाक शैनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ आहे.
- पुढे आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या अनुषंगाने फक्त इंस्टिट्युशनल सदस्य, असोसिएट सदस्य आणि फेलो सदस्य यानाच एजीएममध्ये ई–मतदान करण्याचा अधिकार आहे. असोसिएट आणि फेलो सदस्याना प्रति व्यक्ति एका मताचा अधिकार आहे आणि इस्टिट्युशनल सदस्याना कट ऑफ सदस्याना प्रात प्याक्त एया नताया जायकार जाल जान स्वरूप्य का जात है। दिनांकापर्यंत त्यांच्या वार्षिक वर्गणी शुल्काच्या वर्गणीतील प्रत्येकी रु. १०००/ – च्या प्रमाणात एक मत मिळेल. कट ऑफ दिनांकास पात्र असलेले संस्थेचे इस्टिट्युशनल, असोसिएट किंवा फेलो सदस्य एजीएम सूचनेमध्ये दर्शविलेल्या सर्व ठरावांवर दूरस्थ ई–मतदान किंवा एजीएममध्ये मतदान(**फक्त ई-मतदान प्रणालीनुसार**) द्वारे मत देण्यासाठी पात्र असतील. अन्य सदस्यानी ही सूचना केवळ माहितीखातर आहे असे मानावे.
- एजीएमच्या वेळी इलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे मतदान करण्याची सविधा उपलब्ध केली जाईल आणि ज्या सदस्यांनी दुस्स्थ ई-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही, त्यांना एजीएममध्ये आपले मत नोंदविण्याचा अधिकार मिळेल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहू शकतात पण त्यांना एजीएममध्ये परत मत देण्याचा अधिकार नसेल.
- जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यावर संस्थेची सदस्य बनते व तिच्याकडे कट ऑफ दिनांकास मताचा अधिकार असतो, ती www.evoting.nsdl.com येथे विनती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करु शकेल. परंतु जर ती व्यक्ती आधीच दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएलकहे नोंदणीकृत असेल तर ती विद्यमान युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करुन मतदान करु शकेल.
- ज्या सदस्याचा ई–मेल संस्थेकडे नोंदणीकृत नसेल त्यांनी आपले ई–मेल श्री धर्मवीर मार्चिनो, डेप्यटी डायरेक्टर, मेंबर सपोर्ट सर्व्हिसेस, यांच्याकर्ड dd.mss@iibf.org.in येथे ई-मेल पाठवून नोंदणी करावीं
- दुरस्थ ई-मतदान व एजीएममध्ये मतदान ह्याबाबत अधिक माहितीकरिता कृपया एजीएमची सचना पाहावी. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाबाबत शका असल्यास www.evoting.nsdl.com येथे डाऊनलोड विमागात उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांकरिता ई–मतदान वापर पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा, किंवा टोल–फ्री क्रमांक १८००–१०२०–९९० आणि . १८००-२२४-४३० येथे संपर्क करावा किंवा श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर, एनएसडीएल ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कम्पाऊड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३, ई-मेल: evoting@nsdl.co.in/ amitv@nsdl.co.in, दूरध्वनी क्र. (०२२) २४९९ ४२०० येथे सपर्क करावा. सदस्य श्री धर्मवीर मार्चिनों, डेप्युटी डायरेक्टर, मेंबर सपोर्ट सर्व्हिसेस, आय आय बी एफ याना dd.mss@iibf.org.in येथे लिह् शकतात.
- एजीएम सचनेच्या टिप्पण्यामध्ये सर्व मतदार आणि अमतदार सदस्याकरिता एजीएममध्ये उपस्थिती व ई–मतदानाच्या तपशिलवार सूचना उपलब्ध आहेत. सदस्यांना विनती आहे की एजीएममध्ये भाग घेण्याकरिता त्यांनी त्याचा सदर्भे घ्यावा. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायना

बिस्व केतन दास स्थळ: मुंबई

दिनांक: ११/०८/२०२१

मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन: ०८०६७२८२

सार्वजनिक सूचना

एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड CIN: L99999MH1995PLC094641

नोंदणीकृत कार्यालय: एडेलवाइस हाऊस, ऑफ सी एस.टी. रोड, कालिना, मुंबई – ४०० ०९८. फोन: +९१ २२ ४००९ ४४०० । फॅक्स: +९१ २२ ४०८६ ३६१० ई-मेल : efsl.shareholders@edelweissfin.com । वेबसाइट: www.edelweissfin.com

एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिग / इतर दुकश्राव्य माध्यमादारे आयोजित करण्यात येणाऱ्या २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि बुक क्लोझरची सूचना

याद्भारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनाक ८ एप्रिल २०२०, क्र. १७/२०२० दिनाक १३ एप्रिल २०२० आणि क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि इतर लागु परिपत्रके, काही असल्यास, ('एमसीए परिपत्रके') आणि कंपनी कायदा, २०१३ मधील लागू तरतुदी आणि त्याअतर्गत तयार करण्यात आलेले नियम (''कायदा'') आणि सिक्युरिटीज अंग्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी वेळोवेळी जारी केलेली प्रमाणपत्रे (''सेबी प्रमाणपत्रे'') [एकत्रितपणे ''सबधित परिपत्रके'' असे सबोधण्यात येईल] आणि सेबी (लिस्टिगच्या जबाबदाऱ्या प्रगटिकरणाच्या आवश्यकता) अधिनियम, २०१५ (''सेबी लिस्टिंगचे नियम'') अन्वये एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (''कंपनी'') सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याच्या सूचनेमध्ये (''सूचना'') नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी शुक्रवार, ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ०४:०० वाजता (भा प्रचेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') /इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (''ओएव्हीएम'') आयोजित करण्यात येत आहे.

बंधित परिपत्रकांची पूर्तता करण्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय विवरण, संचालव मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल, आणि त्यासोबत जोडण्याचे इतर दस्तऐवज (वार्षिक अहवाल २०२०-२१) ज्यांच्या ई-मेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी(ज) यांचेकडे नोंदविल्या आहेत अशा सदस्यांना ११ ऑगस्ट २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. वार्षिक अहवाल २०२०-२१ची प्रत कपनीच्या वेबसाईटवर <u>www.edelweissfin.com</u> येथे, बीएसई लिमिटेड (बीएसई) याच्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांच्या वेबसाईटवर www.nseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या वेबसाईटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे देखील उपलब्ध आहे.

दरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदानाची सुविधा

मधील अधिनियम ४४ आणि संबंधित परिपत्रके, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, यासोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ (कायदा) मधील कलम १०८ मधील तरत्दींचा पाठपुरावा करताना, कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचाराधीन असलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्याचा अधिकार बजावण्यासाठी सदस्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ई–मतदानाची प्रक्रिया नमूद केली / स्पष्ट करून सांगितली आहे. सदस्याद्वारा दूरस्थ ई-मतदान पद्धतीने त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची ही सुविधा एनएसडीएल - इलेक्ट्रॉनिक मतदान सेवा पुरवठादार द्वारा उपलब्ध करून देण्यात येईल. कायदा, नियम आणि अधिनियम यातील तरतुर्दीचा पाठपुरावा करण्यासंबंधी तपशील, सदस्यासाठी खाली दरस्थ ई-मतदानाचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता भा.प्र.वेळ सरू

- ू होईल आणि २ सप्टेंबर २०२१ रोजी सायकाळी ०५.०० वाजता भा.प्र.वेळ संपेल. ह्या कालावधी दरम्यान, २७ ऑगस्ट २०२१ ह्या अतिम मुदतीच्या तारखेला छापील स्वरूपात किंवा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणारे कंपनीचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात. दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सायकाळी ०५.०० नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर एनएसडीएल द्वारा ई-मतदानासाठी ही सूविधा अकार्यान्वित
- एकतर छापील स्वरूपात समभाग धारण करणारे किंवा २७ ऑगस्ट २०२१ रोजी ज्यांची नावे सदस्याच्या रजिस्टरवर असतील किंवा डिपॉझिटरीज यांनी ठेवलेल्या लाभधारक मालकांच्य रजिस्टरमध्ये असतील असेच कंपनीचे सदस्य, इलेक्टॉनिक पद्धतीने त्याचे मतदान करण्यास किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य झाल्यास आणि तिच्यापाशी अंतिम
- मुदतीच्या तारखेला समभाग असल्यास, सदर व्यक्तीने युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी सूचनेत नमूद केलेल्या पद्धतीचा पाठपुरावा करावा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यापुर्वी सदस्यांना सूचनेत नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचण्याची

विनती करण्यात येत आहे. मतदान व दूरस्थ प्रक्रियेची योग्य आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी श्री. बी. नरसिम्हन याची, व त्याच्या अनुपस्थितीत श्री. अनिवाश बागूल यांची, त्यांच्या अनुपस्थितीत, श्री. के. वेंकटरमणन्, प्रॅक्टिसिंग कपनी सेक्रेटरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

संचालक मंडळाने शिफारस केलेला लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्यास, लागू असेल त्यानुसार, स्त्रोतांतून कर वजावटीच्या अधीन राहून, ७ सप्टेंबर २०२१ ते १६ सप्टेंबर २०२१ ह्या कालावधीत खालील सदस्यांना त्याचे पैसे अदा करण्यात येतील

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या बाबतीत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांनी सादर केलेल्या यादीत दिनाक २८ ऑगस्ट २०२१ रोजी लाभधारक मालकांच्या यादीत लाभधारक मालक म्हणून ज्यांची नावे आहेत असे सदस्य, आणि

छापील स्वरूपात धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या बाबतीत, इक्विटी समभागांच्या ट्रान्समिशन/ ट्रान्सपोझिशन साठी प्राप्त झालेल्या वैध विनती(विनत्या)वर कार्यवाही केल्यानतर, दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीच्या रजिस्टरमध्ये ज्याची सदस्य म्हणून नावे आहेत असे सदस्य.''

याद्वारे कायद्यातील कलम ९१ अन्वये आणि लिस्टिंग नियमातर्गत देखील सूचना देण्यात येत आहे की, सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीची समभाग हस्तांतरण पुस्तिका २८ ऑगस्ट २०२१ ते २ सप्टेंबर २०२१ ह्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) बद राहतील

काही चौकशीसाठी, आपण भागधारकांसाठी <u>www.evoting.nsdl.com</u> येथील डाऊनलोड भागात असलेले वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी असलेली ई–मतदान पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांकः १८००–२२२–९९० येथे संपर्क साधू शकता किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल, ई–मेल आयडी: evoting@nsdl.co.in येथे विनती पाठवू शकता

> करिता एडेलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी/-

तरूण खुराना



मुंबई, १२ ऑगस्ट २०२१

दिनांक : १२/०८/२०२१ स्थळ : एरोली